

Gajanan maharaj stotram

॥श्रीगणेशाय नमः ॥

हे सर्वादया सर्वशक्ती । हे जगदोद्वारा जगत्पति ।

साहय व्हावें सत्वरगति । या लेकराकारणें ॥१॥

Meaning: O all-pervading all-powerful. O Lord of the universe by the world

Help be fast for this child

जे जे काही ब्रम्हांडात । तें तें तुझें रूप सत्य ।

तुक्यापुढें नाही खचित । कोणाचीही प्रतिष्ठा ॥२॥

Meaning: Je je kahi brahmandat |ten tujhe rup satya |

Tukyapudhe nahi khachit |no one's reputation

तूं निरंजन निराकार । तूंच अवधूत दिगंबर ।

साकाररूप सर्वेश्वर । विश्वनाथ तूंच की ॥३॥

Meaning: You are Niranjan Nirakaar | You are the Avadhuta Digambar

Sakarupa Sarveshwara | Vishwanath Tunch Ki

जे जे काही म्हणावें । तें तें तुझे रूप बरवें ।

दासगणूस आतां पावे । हीच आहे याचना ॥४॥

Meaning: Je Je Kahi Mhane | Then they write your form |

The slaves are now found | This is the request

तूच काशी विश्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |

महंकाल तेवि ओंकार | तूच की रे त्र्यंबकेश्वरा ||५||

Meaning: You are Kashi Vishveshwara Somnath Badrikedar |

Mahankal Tevi Omkar | Tunch ki re Tryambakeshwar

भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |

श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूच की ||६||

Meaning: Bhimshankar Mallikarjun | Nagnath Parvati Raman |

Therefore, Sri Ghrineshwar | Verulgaon you are that

तूच परळी वैजनाथ | निधीतटाला तूच स्थित |

रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||

Meaning: You are the second Vajinath | Nidhitala you are here |

Rameshwar Parvatikant | All troubles are relieved

हे कृपार्णवा नारायणा | महाविष्णो आनंदधना |

हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||

Meaning: O Narayana, the ocean of mercy Mahavishno Ananddhan |

O resting place perfect one Narahari Vamana Raghupate

तू वृंदावर्नी श्रीहरी | तू पांडुरंग पंढरपुरी |

व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमार्जी जगन्नाथे ||९||

Meaning: You are Vrindavan Srihari Tu Pandurang Pandharpurin |

Venkatesh you are like a mountain Purimji Jagannathe

द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |

जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||

Meaning: Dwaresi Nandanandana | Naam Deti Tujkaaran |

as the willing mind of the devotees | Taise tuj tharviti

आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |

हेंच मार्गे पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||

Meaning: Now, O Chandrabhagatatvihar or Gajananstotra help |

This pattern spreads | Tuj vithalen dasganu

गजानन जे स्वरूप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |

दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||

Meaning: Gajanan je swaroop kahi | They are not separated from rhyme |

Datta Bhairav Martad Tehi | Forms are your own Adhokshaja

या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |

माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||

Meaning: or all formatting | I greet you with respect

Chakravyuha Tritapa Kara Haran | This is the request

हैं महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |

पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ॥१४॥

Meaning: This is the family deity of Mahalakshmi | Kripakatakshen lekaraten |

Pahi Dasganute | That is your prayer

आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |

निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ॥१५॥

Meaning: Now Sri Shankaracharya Guruvar | Tevinath Machinder |

Nivruttidas Dnyaneshwar | Samarth Sajjanagariche

हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |

करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ॥१६॥

Meaning: O Tukaram Mahasant | Tujlagi Dandavat |

Kariton hoi mala trata | No, don't say that

हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |

वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करूं नका ॥१७॥

Meaning: O Shidi.kar Babsai | Run for kids ||

Vamanashastri came do not ignore me

हे शेगांवीच्या गजानना | महासंता आनंदघना |

तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ॥१८॥

Meaning: This is the Gajanan of Shegaon | Mahasant Anandghan |

Tula yeun de kahin karuna | This is the unknown slave-country

तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |

माक्या चिर्ती म्हणून | वास आपण करावा ||१९||

Meaning: I pray for you all | Stotra karito he lekhan |

My mind as | Vas apan karva

जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |

स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||

Meaning: JJ Tumhi Vadwal Kahi | Then take the paper see |

I did not mean freedom as your nourishment

माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |

तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||

Meaning: Maghmansin Saptami | Vadyapakshin Shegaon |

Tumhi Pragatala Punyapurusha | Panthachia Mazhari

उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |

मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||

Meaning: Ushtaya Patravali Shodhan | Because you did |

got that name pride | Pisa Pisa Aise Tumha

उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |

तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||

Meaning: Ugi Na Vadhvi Mahati | so such a deed was done |

Thou true Gurumurti find steady cause

परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |

भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||

Meaning: but the thinkers who are wise | They are your guests

Bhrama Hatphali Deuni | They worship your feet

बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |

भ्रमातें सारून दूर | शरण आले तुम्हांला ||२५||

Meaning: Bankatlal Damodar | These are two clever men

Bhramaten Sarun Dar | Sharan Aale Tumhanla

बंकटलालाचें सद्नास | तुम्ही राहिला कांही दिवस |

तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||

Meaning: Bankatlalache Sadnas | He stayed for a few days

There is General Deshmukh | saved while dying

केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पर्दीचे समर्था |

तुजलागी दंडवता | असो आमचा बरचेवर ||२७||

Meaning: Only Pajuniya Tirtha | capable of their positions |

Tujlagi Dandavat | So on our writing

तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |

टिटवीने सागाराचा अंत कसा घेवेल ? ||२८||

Meaning: Tujhiya Lilanidhicha | Naach Lage Par Sacha |

How will Titwin end the sea?

पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |

जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||

Meaning: Pitambara Deuni Bhopla | Nalyas you sent |

Jal te ho aanvinyanla | There it took Taman

पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |

न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळ्यांत ||३०||

Meaning: Pitambarasi played | Onjalin pani bhale |

Na pahijetunwa bharle | In this my pumpkin

जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरून घ्यावा |

आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करूं नको ||३१||

Meaning: Dip the Tumba in the water | Fill the water completely |

and bring him to me | Do not distinguish between them

तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |

विश्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||

Meaning: Tumba Budel Ainse Pani | not because of the canal |

trust thevlonia words | Aise kele pitambre

नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |

आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||

Meaning: Nalyachia Jalas | Tumba to lavitan sarasi |

automatically that place | The grand groove fell that

तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |

ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||

Meaning: Tumba came filling it | Aishi Tujhi Agaadh Lila |

She is truly to be described | The rest feel tired

सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |

भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||

Meaning: Monday Pradoshansi | Bankatlalchya Sadanrasi |

Bhavikan apan skymakeshi | Disatasan Maharaja

यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |

हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||

Meaning: Yat Naval Na Tilbhar | Why are you Shankar Ramavar |

O Jevdhe Charachar | Tevdhe tumhinch aahat ki

तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाही कळत |

म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||

Meaning: Your form as it is | Humans do not know |
so falls into confusion | Mayavadhhouni

प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |

जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||

Meaning: In the morning hours | Sampali Hoti Divasahi |
Janakiram Deina Mulin | Vistava your Chilmis

जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्वानर |

द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||

Meaning: Janakiram Sonar Vaishrvanar of Bagesri |
Dyavayasi Kurkur | Karun lagala ase ki

तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |

चिलीम विस्तवांचाचून | पेटूनिया दाविली ||४०||

Meaning: knowing that the introspective | Curiosity Davile Karun |
Chilim Vistawanvachun | Petunia Davili

सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला |

म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||

Meaning: goldsmiths to give the gift | Nahin aise vadla|

so it comes || Raga Bhagavantakarane

चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |

प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||

Meaning: Chinchvane te sonarache | There was no Akshaya Tritiya |

deadly insects | became the empire in it

अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |

एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||

Meaning: Avghe takmaka pahati | Naka Padar Laviti |

telling each other | Do not eat this stinging

मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |

त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||

Meaning: Then Janakiram said | Sadhus Vitav Na Dila |

his this suffix came | Blessed, blessed, O Gajanan

मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |

हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||

Meaning: Then immediately get up and speed | Ala Bankatlal Sadnasi |

Reality Bankatlalasi | all made request

बंकटलालाचे वशिल्यानं | चरण धरिलं सोनारानं |

अनन्यभाव भक्तीने | गजाननाचे तेधवां ||४६||

Meaning: Bankatlalache vashilyane | Charan Dharilen Sonarane |

by exclusive devotion | Gajananache Tedhavan

गुरुराया अंतर | मऊ आपले साचार |

तेंच का हो केले कठारे | मजविषयी समर्थां ||४७||

Meaning: Gururaya Antar | Mau Aple Sachar ||

Tench Ka Ho Kele Kathaare | capable of me

आतां या चिचवण्यासी | हात लावा पुण्यराशी |

त्याविण मी सदनासी | न जाय येथून ||४८||

Meaning: Now this is the screaming | Lava Lava Punyarashi |

Tyavin mi sadanasi | do not go from here

ऐसी त्याच एकुण गिरा | चिंचवण्यासी लाविले करा |

चिंचवणी तेच झारा झारा | अमृताचा विबुधहो ||४९||

Meaning: Aisi tyach ekun gira | Chinchvanyasi Lavile Kara |

Chinchwani Tech Jhara Jhara | Be the god of nectar

यापरी जानकीराम शरण आला | अखेर आपुल्या पदाला |

मुकीनचंदु कृतार्थ केला | खाऊन दोन कानवले ||५०||

Meaning: Yapari Janakiram Sharan Aala | Finally to his own footsteps |

Mukinchandu gratified Kela | eating two ears

माधव नामें चिंचोलीचा | ब्राम्हाण एक होता साचा |

त्यास बोध अध्यात्माचा | तुम्हीच एक केलात ॥५१॥

Meaning: Madhav names Chincholicha | Brahman is one true |

he has the understanding of spirituality | You have made one

भांती त्याची उठविली | प्रपंच माया तोडिली |

मोक्ष पर्वणी लाधली | त्या माधवाकारणें ॥५२॥

Meaning: delusion of his raised | Prapanch Maya Todili |

Moksha Parvani Ladhali | Because of that Madhava

ऐसें आपुलें महिमान | श्रेष्ठ आहे सर्वाहून |

पदरी असल्या विपुल पुण्य | पाय तुझे सांपडती ॥५३॥

Meaning: such is his own glory | is the best of all |

Padari aslya vipul punya | feet find you

वसंत पूजेकारण | घनपाठी ब्राम्हाण |

आणविलेत आपण | ऐन वेळीं तेधवा ॥५४॥

Meaning: Spring Worship Reasons | Ghanpathi Brahmin |

brought you | Ain Velin Tedhava

बंकटलालें आपणासी | नेले खावया मक्यासी |

आपुलिया मळयासी | आत आग्रह करुनी ||५५||

Meaning: Banktlalen Apanaasi | Nele Khavaya Makyasi |

Apulia Malayasi | Now I insist

मोहळें होती मळयांत | मधमाशांची भव्य सत्य |

तीं पेटविता आगटीप्रत | उठती झालीं निजलीलें ||५६||

Meaning: Mohle was in the garden | The Grand Truth of Bees |

They are petvita agtiprat | They got up and fell asleep

मधमाशांसी पाहून | लोक करिती पलायन |

भय जिवाचें दारुण | आहे की प्रत्येकाला ||५७||

Meaning: Honeymoon guests | People do escape |

Fear of the soul is terrible | Ahe ki pratyekala

तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळयांत |

मधमाशा अतोनांत | बसल्या तुमच्या अंगावरी ||५८||

Meaning: You only sit desperately in the fields |

Bee Atonant | sitting on your body

लोक दुरुन पाहती | परी न कोणाची होय छाती |

तुम्हां सोडवाया गुरुमूर्ती | मधमाशांच्या त्रासांतून ||५९||

Meaning: Lok Durun Pahti | Fairy is not anyone's chest |

Tumhan Sodvaya Gurumurti | from the trouble of bees

बंकटलाल दुःखी झाला | पाहून त्या माशाला |

त्यांनी मात्र थोड केला | प्रयत्न तुम्हां सोडविण्यांचा ||६०||

Meaning: Bankatlal was sad Seeing that fish |

They have done little | trying to rescue you

कांही वेळ गेल्यावरी | तुम्हीच आज केली खरी |

मधमाशांस जाया दुरी | तें अवघ्यांनी पाहिलें ||६१||

Meaning: as if some time had passed | You commanded the truth |

Madhamashans Jaya Duri | They saw it inexhaustibly

आपुल्या आज्ञेनुसार | मधमाशांस झाल्या दुर |

बंकट म्हणे सोनार| आणवितों कांटे काढावया ||६२||

Meaning: according to his command | The bees have become far away |

Bankat says the goldsmith| Let us remove the thorns that we have brought

कां की मधमाशांचे काटे | रुतले असतील मोठे |

ते लपून बसती बेटे | स्वामी अवघ्या शरीरांत ||६३||

Meaning: Why the bee's bites | Rutale astil mothe |

They hide the settlement son | Lord in the invisible body

म्हणून ते काढावया | सोना आणवितो ये ठायां |

आपण म्हणालात वाया | हा त्रास घेऊं नका ||६४||

Meaning: so let us remove them | Sona aanvito ye thayan |

You say it is useless | Do not take this fear

योगशास्त्र येते मला | मी योगबले कांटयाला |

बाहेर काढितो त्याजला | सोना कशास पाहिजे ? ||६५||

Meaning: Yoga comes to me | I am the thorn of yoga |

He took it out and abandoned it Where should I get gold?

ऐसें बढून कुंभक केला | तेधवा की आपण भला |

तेणे बाहेर काटयाला | पडणे अवश्यक झाले की ||६६||

Meaning: Aise Badun Kumbhak Kela | Tedhava Ki Apan Bhala |

He cut it out | that it became necessary to fall

हे कौतुक सवर्नी | पाहिले त्या ठिकाणी |

जो तो मनुष्य जोडी पाणी | स्वामी आपणांकारणे ||६७||

Meaning: O curious Savarni | I saw that place |

Jo to manushya jodi pani | Swami Apanakarane

आपण म्हणाला त्यावर | हे जीवांनो, घटकाभर |

बैसा या वृक्षावर | आतां कोणास चावूं नका ||६८||

Meaning: You said that on | O living beings, for a moment |

sitting or tree-top Now don't bite anyone

संकल्प बंकटलालचा | पूर्ण करणें आहे साचा |

सोहळा मका सेवण्यांचा | निर्विघ्न त्याचा होऊं द्या ॥६९॥

Meaning: Sankalp Bankatlalcha | to fulfill is the template |

Sohala Maka Sevanyancha | Let me be his without hindrance

पहा माशा उठतां क्षणी | तुम्ही गेलांत पळूनी |

संकट येतां नाही कोणही | तारिता हे ध्यांनी धरा ॥७०॥

Meaning: Look at the moment Masha gets up You went to escape |

Sankat Yetan Nahi Koonhi | Savior, hold this meditation

लाडू, पेढे खावयास | लोक जमती विशेष |

परी साहय संकटास | कोणीही करीना ॥७१॥

Meaning: Ladoos, to eat in front | Lok Jamti Special |

Fairy Sahay Sankatas | No one does

हे तत्व ध्यानी धरा | ईश्वरासी आपुला करा |

म्हणजे सफल होय खरा | तुमचा की संसार ॥७२॥

Meaning: O elemental meditative earth Ishwarasi apula kara |

So successful is true | Your world

ऐसा उपदेश भक्ताप्रती | साच केलात गुरुमूर्ति |

एक्या मुखें करुं किंती | मी आपुलें वर्णन ॥७३॥

Meaning: Such a precept to the devotee Sach Kelat Gurumurti |

Ekya Mukhen Karun Kinti | I describe myself

कृष्णाजीचें मळयांत | दांभिक गोसावी आले बहुत |

जे होते सांग्रत | शुष्क वेदांत जगाला ||७४||

Meaning: Krishnaji's field | Dambhik Gosavi Ale Bahut |

Je Hote Sangrat | Dry Vedanta awakened

त्या गोसाव्यांचा ब्रहागिरी | महंत आणिला वाटेकरी |

जो जळत्या पलंगावरी | तुम्हांजवळ ना बैसला ||७५||

Meaning: That Gosavyancha Brahagiri | Mahant Anila Watekari |

who is like a burning bed | I have not sat near you

चहूंकडून होता पेटला | तो अग्नी आपण शांत केला |

तेणें त्या ब्रम्हागिरीला | कौतुक आत वाटले ||७६||

Meaning: Chahunkdun hota petla | That fire you have calmed |

Then he went to that Brahmagiri | I felt curiosity inside

सर्व आभमान सोडून | आपणां तो आला शरण |

अग्नीचें ते अग्नीपण | चांदण्यापरी केले तुम्ही ||७७||

Meaning: Leaving all pride behind | Apana to ala sharan |

They are the fire of fire | Chandanyapari kele tumhi

टाकळीकर हरीदासाचा | घोडा आजेंत वागला |

तो सर्वानी पाहिला अशक्य कांही आपणाला | नाही उरले जगात ||७९||

Meaning: Takalika Haridasa's | The horse acted in command |

He has seen all things impossible for himself Not left in the world

आडगांव आकोली गांवात | कावळे शिरता भंडा-यात |

आपण पळविले क्षणांत | आज्ञा त्यासी करुन ||८०||

Meaning: Adgaon Akoli village | Crows shirta bhanda-yat |

We fled instantly | command him to do

अजूनपर्यंत त्या ठायी | कावळा ये ना एकही |

संत जे वदतील कांही | खोटे होय कोठून ? ||८१||

Meaning: Still there | Crow doesn't come alone |

Saints who say something | Where is the false yes?

प्रखर असुनी उन्हाळा | निर्जनशा काननाला |

ऐन दुपारचे समायाला | कौतुक केले आभनव ||८२||

Meaning: Prakhar Asuni Summer | Nirjansha Kannala |

Suddenly it was noon | Kautuk kele abhnav

अकोलीच्या रानांत | सर्व्हे नंबर बावन्नात |

एका शुष्क गर्दाडाप्रत | बनविली तुम्ही पुष्करिणी ||८३||

Meaning: in the forest of Akoli | Survey numbers fifty-two |

A dry gardadaprat | You made the lake

भक्त आपुला पितांबर | कृपा होती त्याचेवर |

तयाचाही अधिकार | थोर आपण बनविला ||८४||

Meaning: Bhakt Apula Pitambar | grace was on him |

the right to do so Thor you made

ज्यातीप्रत मिळाल्या ज्योत | भेद काही न तेथे उरत |

खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला ||८५||

Meaning: Jyatiprat milalya jyot | Bhed kahi na tethe urat |

Indeed, Pitambar became a pious enlightener

वठलेल्या आंब्याला | त्यांनी आणविला पाला |

कोंडोली ग्रामाला | हे कृत्य झाले की ||८६||

Meaning: picked mangoes | They brought the shift |

Condoli Gramala | O act of being

भीमा अमरजा संगमासी | क्षेत्र गाणगापुरासी |

पर्णे फुटलीं टोणप्यासी | नरसिंह सरस्वती कृपेने ||८७||

Meaning: Bhima Amarja Sangmasi | Kshetra Gangapurasi |

Leaves sprouted witchcraft | By the grace of Narasimha Saraswati

तेंच कृत्य कोंडोलीतें | करविले पितांबरा हातें |

आपणची गुरुमर्ते | हे स्वामी समर्था ||८८||

Meaning: The same act is condemned | Karvile Pitambara Hatena |

Apanchi Gurumarte | O Lord Almighty

वद्य पक्षांत माघमासी | सोमवतीच्या पर्वासी |

क्षेत्र ओंकारेश्ररासी | गेले असतां भक्त तुमचे ||८९||

Meaning: Maghmasi in Vadya Paksha | Somvatichya Parvasi |

Kshetra Omkareshrasi | Gele astan bhakt tumche

तेथें महानदी नर्मदेत | नौका फुटली अकस्मात |

पाणी येऊ लागले आंत | नाव बुडूं लागली ||९०||

Meaning: There is the great river Narmada boat broke accidentally |

Water began to come inside | The boat began to sink

त्या नौकेत आपण होतां | म्हणून नर्मदा लाबी हातां |

फुटलेल्या ठायी तत्वतां | ऐसा प्रभाव आपुला हो ||९१||

Meaning: I was in that boat | so Narmada laid hands |

Broken place principles | Such an effect is yours

नौका कांठास लाविली | नर्मदेने आपून भली |

आपणां बद्दून गुप्त झाली | हें बहुतांनी पाहिलें ||९२||

Meaning: The boat was brought to Kanthas Narmada brought good |

Apna Badun Gupta Jhali | This has been seen by many

त्र्यंबक पुत्र कवराचा | आपुला भक्त होता साचा |

जो अभ्यास वैद्यकीचा | हैद्राबादी करीत असे ||९३||

Meaning: Trimbak son of Kavaracha | Apula bhakt hota sacha |

which is the practice of medicine Hyderabadadi does this

त्याची कांदा भाकर| जैसा द्वादकाधीश भगवान |

कौरवांचे पक्वान्न सांडूनिया भक्षण | करी विदुर कण्यांचे ||९५||

Meaning: His onion bread| Jaisa Dvadakadhis Bhagwan |

Sandunia eating the dishes of the Kauravas | Kari Vidura Kanyache

तैसेंच आपण केलें | कवराचें अन्न भक्षिलें |

ख-या भक्तीचें भुकेले | आपण आहा महाराजा ||९६||

Meaning: Taisench apan kele | Kavarche anna bhakshile |

B-ya hungry for devotion | We are the Maharaja

सवळदचा गंगाभारती | तया फुटली रक्तीपिती |

तो त्रासून जिवाप्रती | आला असतां आपणाकडे ||९७||

Meaning: Savaldacha Gangabharati | Taya phutli raktipiti |

he is terrified of life | when he came to himself

लोक अवघे तिटकारा करुं लागलें त्याचा खरा |

कोणी न देती त्यास थारा | रोगभय करुन ||९८||

Meaning: People began to stir up his true |

No one gives him a plate | by fearing disease

त्या गंगाभारतीस | येऊं न देती दर्शनास |

कोणी आपल्या शेगांवास | ऐसी स्थिती जाहली ||९९||

Meaning: That Gangabharatis | Yeun na deti darshanas |

Someone in his sheganvas | Such a situation became

लोक म्हणती तयाप्रत | मिसळू नकोस लोकांत |

त्रास न द्यावा यत्किंचित | तूं समर्थाकारणें ||१००||

Meaning: People say that it is | Don't mix in the people |

Don't be afraid of anything | You are the cause of the able

तो गोसावी एकें दिवशी | आला आपुल्या दर्शनासी |

डोई ठेवतां पायांसी | मारिले आपण तयाला ||१०१||

Meaning: To Gosavi one day | came to see himself |

Doi thevtan payansi | Marile Apan Tayala

थोबाड झोडिलें दोन्ही हातें | लाथ मारुन कमरेतें |

उलथून पाडिला रस्त्याते | थुंकून त्याच्या अंगावरी ||१०२||

Meaning: Thobad slipped both hands | Lath Marun Kamareten |

turned upside down on the road | spitting on his body

बेडका पउतां अंगावर | गंगाभारती हर्षला फार |

म्हणे आतां होईल दूर | व्याधी माझी नि;संशय ||१०३||

Meaning: Bedka pautan angavar | Gangabharati Harshala Phar |

says now it will be far away | My disease is undoubtedly

जो बेडका होता पडला | तोच त्याने मलम केला |

अवघ्या अंगास लाविला | चोळचोळूनी निज हातें ||१०४||

Meaning: who had to be a bed Toch tyane malm kela |

Avghya Angas Lavila | Cholcholuni nij hate

ऐशा रीती सेवा करीत | राहिला गोसावी शेगांवात |

तयाच्या महारोगाप्रत | आपण की हो निवटिलें ||१०५||

Meaning: serving in such a way | Rahila Gosavi Shegaon |

Tayachya Maharogaprat | Apan ki ho nivtile

तुमच्या कृपेचिया पुढें | औषध काय बापुडे |

अमृत तेंही फिके पडे | ऐसा महिमा अगाध ||१०६||

Meaning: Before your grace | What is medicine, Bapude?

Amrit tenhi fike pade | Such glory is profound

कोणतेंही संकट जरी | येऊन पडलें भक्तांवरी |

ते निजकृपेने करीतां दुरी | आपण साच दयाळा ||१०७||

Meaning: Although any crisis | came and fell like devotees |

They have done the distance by their own grace You are truly kind

संकटीं खंडू पाटलाप्रत | आपण देऊन कृपेचा हात |

न्यायाधिश्याचे कचेरींत | निर्दोष त्यासी सोडिलें ||१०८||

Meaning: Sankatin Khandu Patalaprat | giving us a hand of grace |

In the judge's office | Innocent he was left

बाळकृष्ण रामदासी | होता बाळापूर ग्रामासी |

त्या माघ वद्य नवमिसी | समर्थदर्शन घडविलें ||१०९||

Meaning: Balkrishna Ramdasi | was Balapur Gramasi |

That Magh Vadya Navamisi | Samarthadarshan ghadavile

घटकेत दिसावा गजानन | घटकेत सूर्याजीपंत |

नंदन घटकेत भजन ते गणगण | घटकेत जयजय रघुवरी असे ||११०||

Meaning: Ghakaket Disava Gajanan | Suryajipant in the component |

Nandan Ghataket Bhajan Te Gana Gana | Ghatakent Jayajaya Raghuvari Ase

तेणें बाळकृष्ण घोटाळला | अखेर ओळखून आपणाला |

समर्थ म्हणूनी नमस्कार केला | काय लिला वानू ती ||१११||

Meaning: He has scammed Balkrishna | Finally recognizing yourself |

I salute you as able | What a deed she is

संत आधकारें समान मुळीं | न तै आधक न्यून |

जैसैं भक्तांचे इच्छी मन | तैशी यपें दिसती तया ||११२||

Meaning: Saints have the same roots in authority | not more than half

Jaise bhaktanche ichchi mana | Taishi yapen disati taya

गणेशदादा खपर्डे | उमरावतीचे गुहस्थबडे |

कुपादृष्टीने त्यांकडे | पाहिले आपण सर्वदा ||११३||

Meaning: Ganeshdada Khaparde | Umravatiche Guhasthabade |

Kupadrishtine them | Pahile apan sarvada

या खापडर्याला व-हाड प्रांती | अनभिषिक्त राजा बोलती |

राष्ट्रोद्वाराची तळमळ ती | होती खापडर्याकारणे ||११४||

Meaning: or Khapdryala V-Haad Province | The uncrowned king speaks

She longs for the national gate | was for the scalp

कोठे न आले अपयश त्याला | हा तुमच्या कृपेचा महिमा झाला |

बाळ गंगाधर टिळकाला | तुम्हीच कृपा केलीत ||११५||

Meaning: Where did his disappointment not come? This is the glory of your grace |

Bal Gangadhar Tilkala | Tumhich kripa kelit

भगवंताने अर्जुनाला | भगवद्रीतेचा उपेदश केला |

ज्य गीतेने जगाला | थक्क करुन सोडीले ||११६||

Meaning: The Lord gave Arjuna | Bhagavadritecha Upedsha Kela |

Jy geetene jagala | Tired and left

पार्थ देवाचा भक्त जरी | राहिला वनवासाभीतरी |

बारा वर्षे कांतारी | ऐसैं भागवत सांगते ||११७||

Meaning: Partha is a devotee of God though | Rahila Vanavasabhitari |

Twelve years of Kantari | Aise bhagavat sangte

भवताचा वशिला | प्रत्यक्ष असून अर्जुनाला |

वनवास तो नाही चुकला | तैसेच झालें टिळकांचे ||११८||

Meaning: Bhavantacha Vashila | being direct to Arjuna |

Vanvas To Nahi Chukala | Taisech zale tilakanche

संतकृपा असून | शिक्षा झाली दारुण ब्रम्हादेशी नेऊन |

मंडाल्याशीं ठेवीले त्या ||११९||

Meaning: With the grace of the saints Education became terrible Brahmadeshi Neun |

They placed with the mandala

श्रोते त्याच मंडाल्यांत | गितारहस्य केला ग्रंथ |

जो आबालवृद्वांप्रत | मान्य झाला सारखा ||१२०||

Meaning: listeners in the same circle | Gitarahasya Banana Granth |

who is young and old accepted as

कोल्हळकराहातें भला | आपण होता पाठविला |

भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिकाकारणें ||१२१||

Meaning: Kolhalkarahaten bhala | You would have sent |

Criticism of bread offering in Mumbai

फळ हे त्या प्रसादाचें | गीतारहस्य होय साचें |

भाष्यकार गीतेचे हे | सहावे झाले की ||१२२||

Meaning: The fruit of that grace is | The mystery of the Gita is true |

The commentators of the Gita are | Sahave Jhale Ki

पहिले शंकराचार्य गुरुवर | दुसरे रामानुजाचार्य |

थोर मध्व | वल्लथ त्यानंतर भाष्यकार जाहले ||१२३||

Meaning: First Shankaracharya Guruvar | Second Ramanujacharya |

Thor Madhva | Vallatha then became a commentator

पांचवी ज्ञानेश्वर माऊली | भावार्थदीपिका टिका केली |

जी मस्ती धारण केली | अवघ्या मुमुक्षु जनांनी ||१२४||

Meaning: Fifth Dnyaneshwar Mauli | Bhavarthadeepika Tika Keli |

G. Masti Dharan Keli | Invincible liberated people

ज्ञानेश्वरा नंतर | एक दोन टीकाकार |

झाले परी ना आली सर | त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ||१२५||

Meaning: After Jnaneshwara | A couple of commentators |

Jhale Pari Na Aali Sar | They are the master of Dnyaneshwar

वामनाची यथार्थदीपिका | तैसाच गीतार्णव देखा |

हेही ग्रंथ भाविका | काही अंशें पटले की ||१२६||

Meaning: Vamanachi Yatharthadeepika | Taisach Gitaarnav Dekha |

This is the text of the Bhavika Some parts of the plate

गीतेचा अर्थ कर्मपर | लावी बाळ गंगाधर |

त्या टिळकांचा आधकार | बानाया मी समर्थ नसे ||१२७||

Meaning: The meaning of the Gita is on action Lavi Bal Gangadhar |

The authority of those mounds | I am not able to make it

मागील टिका समयानुसार | अवतरल्या या भूमीवर |

तैसाच आहे प्रकार | या गीतारहस्याचा ||१२८||

Meaning: Previous commentary on time | descended on this earth |

Taisach is the type | This is the mystery of the Gita

तया लोकमान्य टिकांवरी | आपण कृपा केली खरी |

म्हणून तयाचा झाला करी | गीतारहस्य महागंथ ||१२९||

Meaning: Taya Lokmanya Tikanvari | You have done grace indeed |

so his became the curry | Gita Rahasya Mahaganratha

खामगांवी डॉक्टर कवरा | तीर्थ आणि अंगारा |

आपण नेऊन दिलांत खरा | ब्राम्हाणाच्या वेषाने ||१३०||

Meaning: Khamgaon Doctor Kawra | Tirtha and Angara |

Aapan Neun Dilant Khara | in the guise of a Brahmin

ज्यायोगे व्याधी तयीच | समुळ हरण झाली साची |

तुम्ही काळजी भक्तांची | अहोरात्र बहातसां ||१३१||

Meaning: Jyayoge vyadhi tyaich | The whole deer became true |

You are the care of the devotees | Day and night flowing

कन्या हळदी माळयाची | बायजा नामे मुंडगांवची |

ही तुमच्या कृपे जनीची | समता पावती झालीसे ||१३२||

Meaning: Kanya Haldi Malayachi | Baija Name Mundgaonchi |

This is your grace Janichi | Samata pavati jhalice

वरदहस्त बायजाशिरीं | तुम्ही ठेवितां निर्धारी |

तीही झाली आधकारी | केवळ तुमच्या कृपेने ||१३३||

Meaning: Varadahasta Bayjashirim | You determined to keep |

Teehi Jhali Adhikari | Only by your grace

मुंडगांवच्या पुंडलिकाला | होता जरी प्लेग झाला |

तो येता दर्शनाला | व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ||१३४||

Meaning: Mundgaonchya Pundalika | would have been a plague

He comes to see | Vyadhi Durdhar Harili Tumhi

सद्वक्ता बापुन्याप्रती | तुम्ही भेटविला रुक्मणीपती |

नाहीं अशक्य कोणती | आपणांकारणे ||१३५||

Meaning: Sadvakta Bapunyapрати | You met Rukmanipati |

Not impossible any | for your own sake

एके वेळी आपणाला | गोपाळ बुटी घेऊन गेला |

भोसल्याच्या नागपूरला | अती आग्रह करुन ||१३६||

Meaning: At one time you | Gopal took the herbs |

Bhoslya's Nagpurla | with great insistence

गोपाळ बुटी श्रीमंत भारी | हजारों पंक्ती त्यांचे घरीं |

उठूं लागल्या बरचेवरी | केवळ आपल्या प्रीत्यर्थ ||१३७||

Meaning: Gopal Buti Rich Heavy | Thousands of rows in their houses |

I started to get up like a barchevari | only for your own pleasure

इकडे शेगांव सुने पडले | प्रतवतू दिसूं लागले |

मुखी तेज नाही उरले | मुळीच पाटील मंडळीच्या ||१३८||

Meaning: I have to hear Shegaon here | Pratvatu began to appear |

Mukhi Tej Nahi Urle | Originally from the Patil Mandali

शेगांवीचे पुष्कळ जन | आले नागपुरा जाऊन |

परी न झालें दर्शन | समर्थाचे कोणाला ||१३९||

Meaning: Shegaonviche pushkal jan | Aale Nagpura Jaun |

Fairy does not become a vision Who is capable of

चौक्या पहारे सभोंवार | कडेकोट होते फार |

समर्थाच्या पायांवर | शीर ठेवणे मुष्कील झाले ||१४०||

Meaning: Chowkya guards all around Kadekot Hote Far |
at the feet of the mighty | It became difficult to keep his head

नागपूराहून आपणाला | आणण्या हरी पाटील निघाला |

दहा पांच संगतीला | भक्त घेऊन शेगांवचे ||१४१||

Meaning: Nagpurahun apnala | Aananya Hari Patil Nighala |
Ten five Sangatila | Bhakt gheun shegaonche

आला सिताबर्डीसी | गोपाळ बुटीच्या सदनासी |

तो तेथे दारापार्शी | शिपाई पाहिले दोन चार ||१४२||

Meaning: Ala citabardiceae | Gopal Butichya Sadanasi |
He is there at the door The soldiers first two or four

शिपायांनी पाटलाल | जरी होता अळकाव केला |

परी तो न त्यांनी जुमानिला बळकळ होता म्हणून ||१४३||

Meaning: The soldiers followed | Although it was caught |
Fairy he did not they because Jumani was strong

हरी पाटील शिरला आंत | गडबड झाली तेथ बहुत |

तुम्ही धावून त्याचा हात | ऋीलरत की न्रमरले ||१४४||

Meaning: Hari Patil Shirala Aant | Gadbad Jhali Teth Bahut |
You run his hand | Nrmarle of Nriilrat

जैसे वासरासी पाहाता | गाय धावे पुण्यवंता |

तैसेच तुम्ही समर्था | केलेंत घरी त्रुटीच्या ||१४५||

Meaning: Jaise Vasrasi Pahata | The cow runs to the pious |

Taisech tumhi samartha | Kelent ghari trutichya

गोपाळ बुटी धांवत आले | हरी पाटला विनविते झाले |

पाआल मागणे ऐकले | पाहिजे तुम्ही थोडेसं ||१४६||

Meaning: Gopal Buti came running | Hari Patla Vinvite Jhale |

Paal prayed heard | Pahije tumhi thodesan

भोजनोत्तर समर्थाला | जा घेऊन शेगांवाला |

तो आहे भक्तीस विकला | शेगांवकरांच्या नि;संशय ||१४७||

Meaning: Post-meal Samarthala | Ja Gheun Sheganwala |

He is sold for devotion Shegaonkar's undoubtedly

सर्वाचे झाल्या भोजन | आपण निघाला तेथून |

आशीर्वाद तो देऊन | गोपाळ बुटीच्या कुटुंबाला ||१४८||

Meaning: Sarvache jhalya bhojana | You went out there |

Blessings to give Gopal Butti's family

त्या पाटील हरीवरी कृपा आपुली | अत्यंत खरी श्रीकल्याणस्वामीपरी |

सेवेस महानिधान | जोडले ऐसे वाटतसे ||१५०||

Meaning: That Patil Harivari Kripa Apuli | Very true Sri Kalyanaswamipari |

Seves General Treasurer | Jodle aise vattase

धार कल्याणचे रंगनाथ | आले तुम्हां भेटण्याप्रत |

गुरुराया या शेगांवात | शेगांवचे भाग्य मोठे ||१५१||

Meaning: Dhar Kalyanche Rangnath | came to meet you |

Gururaya or Sheganwat | Shegaon's fortune is great

श्रीवासुदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति |

ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||१५२||

Meaning: Sri Vasudeva Nand Saraswati | J. Pratyaksa Dattamurthy |

Aisha Jagmanya Vibhuti | came to your vision

जरी आपण देह ठेविला | तरी पावतसा भाविकाला |

याचा अनुभव रतनसाला| आला आहे दयानिधे ||१५३||

Meaning: Although he kept his body | Tari pavatsa bhavikala |

Yacha Anubhav Ratansala| Aala Ahe Dayanidhe

रामचंद्र कृष्णाजी पाटील | भक्त तुमचा प्रेमळ |

त्याची तुम्ही पुरविली आळ | गोसाव्याच्या रुपाने ||१५४||

Meaning: Ramchandra Krishnaji Patil | Bhakt Tumcha Premal |

his you provided the light | in the form of a cow

तैसचे बोरीबंदरावरी | जांजळ जो कां लक्ष्मण हरी |

त्याला भेट दिली खरी | परमहंसरूपानें ||१५५||

Meaning: Taische Boribandravari | Janjal Jo Kaan Lakshman Hari |

I visited him really | Paramahansarupane

तुमच्या लिलेच्या तो पार | कोणा न लागे तिळभर |

मुंगी मेरुमांदार | आक्रमण कैशी करी ||५६||

Meaning: Your Lile's it crosses | Who doesn't feel like a sesame seed |

Mungi Merumandaar | How to attack

टिटवीच्याने सागर | शोषवेल का साचार |

दासगणू हा लाचार | आहे सर्व बाजूने ||१५७||

Meaning: Titvichyane Sea | Shoshwell's Communication |

Dasganu is helpless is on all sides

आपुली वर्णण्या लिला | महाकवीच पाहिजे झाला |

मजसारख्या घुंगुरडयाला | ते साधणे कठीण ||१५८||

Meaning: Apuli varnya lila | Mahakavich pahije jhala |

Majsarkhya Ghungurdayala | They are difficult to achieve

परी मान पावेल भूमिवरी | सहावास या कस्तुरीच्या ||१६०||

Meaning: Fairy Man Pavel Bhumivari | Sahavas or musk

माझें भाग्य धन्य धन्य | म्हणून तुमचे पाहिले चरण |

आतां न द्यावे लोटून | परत दासगणूला ||१६१||

Meaning: My luck is blessed blessed | So your first step |

Now don't give it back | layer dasaganula

सर्वदा सांभाळ माझा करा | दैन्यदुःखातें निवारा |

भेटवा मशी सारंगधरा | भक्त बापुन्याच्यापरी ||१६२||

Meaning: always take care of me | Relieve me of misery and suffering |

Bhetwa Mashi Sarangdhara | Bhakta Bapunyapari

आपल्या कृपेकरून | सानंद राहो सदा मन |

सर्वदा घडो हरिस्मरण | तैसीच संगत सज्जनांची ||१६३||

Meaning: By your grace || Sanand Raho Sada Man |

Always happen Harismran | Taisich sangat sajjananchi

अव्याहत वारी पंढरीची | मम करे व्हावी साची |

आवड सगुण भक्तीची | चित्ता ठायी असू द्या ||१६४||

Meaning: Avyahat Wari Pandharichi | Mam Kare Vhavi Sachi |

love of virtuous devotion | Chitta Thayi Aasu Dya

अंत घडो गोदातीरीं यावीण आशा नाही दुसरी |

स्मृती राहो जागृत खरी | भजन हरीचें करावया ||१६५||

Meaning: Ant ghado godatiri yavin asha nahi dusri |

Smriti Raho Jagrut Khari | Bhajan Hariche karavaya

भजन करितां मोक्ष घडो | देह गोदातीरी पडो |

सद्वत्कांसी स्नेह जडो | दासगणूचा सर्वदा ||१६६||

Meaning: Bhajan karitam moksha ghado | Deh Godatiri Pado |

Sadvatkansi Sneh Jado | Dasaganucha sarvada

मागितले तें मला द्यावे | तैसे लोकांचेही पुरवावे |

आर्त गुरुवरा मनोभावे | जे या स्तोत्रा पठतील ||१६७||

Meaning: Give me what you ask for | Taise lokanchehi purvave |

Art Guruvara Manobhave | who recites this stotra

या स्तोत्राचा पाठ जेथ | भाव होईल तेथ तेथ |

तेथे न राहो कदा दुरित | इतुलेही दयाळा ||१६८||

Meaning: The text of this hymn is Jeth | Bhaav Hoil Teth Teth |

Tethe na raho kada durit | Itulehi dayala

स्तोत्रपठकां उत्तम गती | तैशी सतती संपत्ती |

धर्मवासना त्याच्या चिर्ती | ठेवा जागृत निरंतर ||१६९||

Meaning: Excellent speed for the readers of the hymns | Taishi Sati Sampatti |

Dharmavasana his mind | Keep awake constantly

भूतबाधा भाभानामती | व्हावी न स्तोत्रपठकांप्रती |

लौकिक त्याचा भूवरती | उत्तरोत्तर वाढवावा ||१७०||

Meaning: Bhootabadha Bhabhanamati | Vhavi na stotrapathakanprati |

Laukink tyacha bhuvarti | Increase gradually

हे स्तोत्र ना अमृत | होईल अवघ्या भाविकांप्रत |

येईल त्याची प्रचीत | सद्वाव तो ठेविल्या ||१७१||

Meaning: O stotra na amrit | will be inevitable future |

Yeil tyachi prachit | Sadvav to thevilya

मोठयानें करुन गर्जना | बहावें साधू गजानन |

शेगांवचा योगीराणा | सर्वदा पावो तुम्हाते ||१७२||

Meaning: roaring loudly | Bahaven Sadhu Gajanan |

Shegaoncha Yogirana | Sarvada Pavo Tumhate

सद्गुरुने चित्तास | पहा माक्या करुन वास |

बोलविले या स्तोत्रास | तुमच्या हिताकारणे ||१७३||

Meaning: Sadgurune Chittas | See how I live |

Bolville or Stotras | For your benefit

याते असत्य मानल्या | सुखाचा तो होईल नाश |

भोगीत रहाल संकटास | वरचेवर अभक्तीने ||१७४||

Meaning: Yate Asatya Manlya | Sukhacha to hoil nash |

suffering from the crisis Varchevar abhaktine

अभक्ती ती दूर करा | गजाननासी मुळीं न विसरा |

त्याच्या चरणी भाव धरा | म्हणजे जन्म सफल होई ||१७५||

Meaning: Abhakti ti door kara | Gajananaasi mulin na visra |

Hold your feelings at his feet | So the birth will be successful

स्तोत्रपठकांची आपदा | निमेल की सर्वदा |

दृढ चितीं धरा पदां | गजानन साधूच्या ||१७६||

Meaning: The Disaster of the Psalmists | Nimel Ki Sarvada |

hold your feet with firm minds Gajanan Sadhuchya

वाचे म्हणता गजानन | व्याधी जातील पळून |

जैसे व्याघ्रा पाहून | कोल्हे लांडगे पळती की ||१७७||

Meaning: Read says Gajanan | diseases will escape |

such as tiger guests Kolhen lande palati ki

स्तोत्रपठका भूमीवरी | कोणी न राहिल पहा वैरी |

अखेर मोक्ष त्याच्या करी | येईल की निःसंशय ||१७८||

Meaning: Stotrapathaka bhumivari | No one will see the enemy

Finally salvation his do | Yeil of undoubtdly

शके अठराशें अडुसष्टांत | श्रीक्षेत्र शेगांवात |

समाधीपुढे मंडपांत | रचियेलें स्तोत्र पहा ||१७९||

Meaning: Shake eighteenth and sixty-eighth | Shrikshetra Shegaon |
in the pavilion in front of the tomb | See the hymn composed

फाल्गून वद्य एकादशी | मंगळवार होता त्या दिवशी |
स्तोत्र गेले कळसासी | गजाननाच्या कृपेने ||१८०||

Meaning: Falgun Vadya Ekadashi | On the day it was Tuesday |
Stotra Gele Kalsasi | By the grace of Gajanana

शांति शांति त्रिवार शांति | असो या स्तोत्राप्रती |
स्वामी गजानन गुरुमुर्ती | आठवा म्हणे दासगणू ||१८१||

Meaning: Peace Peace Triple Peace | Aso ya stotraprati |
Swami Gajanan Gurumurthy | The eighth says that the servants

|| श्रीहरिहार्पणमस्तु || शुभं भवतु ||
|| इति श्रीसंत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त ||

Meaning: || Srihariparnamastu || Good luck ||
|| This is the completion of Sri Sant Gajanan Prarthana Stotra ||